

**भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत  
अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन**

सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक अभियो-१००६/प्र.क्र.११/०६/११-अ,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- २३ जुलै, २००७

संदर्भ :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१०९९/  
प्र.क्र.६२/९९/११-अ, दि.०३/०८/२०००,  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१०९९/  
प्र.क्र.६२/९९/११-अ, दि.१६/०३/२००१.

**शासन निर्णय :-**

लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत अभियोग दाखल करण्याच्या मंजूरीकरिता शासनाकडे प्राप्त होणा-या तक्रारीचा निपटारा करण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील ७ (अ) खालीलप्रमाणे सुधारण्यात येत आहे.

**(७) न्यायालयात अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबरोबरच करावयाची इतर कार्यवाही.**


अ) फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय चौकशीची कारवाई करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.सीडीआर-१९८२/३३६२/६९/११, दिनांक १२ जून, १९८६ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा पुनरुच्चार सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक सीडीआर-१०९७/प्र.क्र.४६/९७/११, दिनांक १८/११/१९९७ अन्वये करण्यात आला आहे. त्यानुसार अपचारी, अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध न्यायालयात अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत निर्णय घेतानाच संबंधिताविरुद्ध विभागीय चौकशी कार्यवाही सुरु करण्याबाबतही सक्षम प्राधिका-यांनी विचार करावा. न्यायालयीन खटला व विभागीय चौकशी एकाचवेळी सुरु आहे, अशा प्रत्येक प्रकरणी न्यायालयीन खटल्याचा निर्णय लागेपर्यंत विभागीय चौकशीचा निर्णय प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नाही. शिस्तभंगविषयक प्राधिका-यांनी प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती व पार्श्वभूमी विचारात

(कृ.मा.प...

घेऊन त्यांच्या प्राधिकारात विभागीय चौकशीअंती होणारा निर्णय न्यायालयील खटल्याचा निर्णय लागण्यापूर्वी अमलात आणावयाचा किंवा नाही, याबाबत प्रकरणपरत्वे गुणवत्तेनुसार निर्णय घ्यावा.

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०७२३१६०१२७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( प्र.ल.पाठक )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालाचे प्रधान सचिव,  
मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव,  
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,  
अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग,  
शासनाचे सर्व अपर मुख्यसचिव / प्रधान सचिव / सचिव,  
महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग/कार्यालय प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व प्रशासकीय कार्यासने,  
सामान्य प्रशासन विभागातील कार्यासने.  
निवड नस्ती.

-----  
\*पत्राने